

“जून २०१९” या महिन्यात सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालयामधील सेवा उपविभागाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची संक्षिप्त माहिती...

(क) शासन निर्णय / अधिसूचना

- राज्य शासनाच्या दिनांक १ जून २०१९ च्या शासन पत्रान्वये, केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या क्रमांक-४२/०४/२०१९-P & PW(D), दिनांक ६ मार्च २०१९ च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी २०१९ पासून ३% लागू केलेला वाढीव दराने महागाई भत्ता हा महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू करण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक १ जानेवारी २०१९ पासून १२% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहिल.
- दिनांक १२ जून २०१९ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाच्या बेलापूर, सीबीडी येथी नियोजित इमारतीच्या बांधकाम व संरक्षक भिंत बांधकामाकरिता रु.९७,४६,९६,५०४/- इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
- दिनांक १० जून २०१९ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाच्या खर्चासाठी मागणी क्रमांक-ए-९, ४०७०-इतर प्रशासकीय सेवांवरील भांडवली खर्च, ०५१-बांधकाम, (००)(०१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, ५३-मोठी बांधकामे (४०७० ०३११) हा नवीन लेखाशीर्ष उघडण्यात आला आहे.
- दिनांक १० जून २०१९ च्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदभरतीच्या मर्यादेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
- दिनांक १० जून २०१९ च्या शासन निर्णयान्वये वयाच्या ५०/५५ व्या वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षांनंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबत एकत्रित कार्यपद्धती विहित केली आहे.
- दिनांक ११ जून २०१९ च्या शासन निर्णयान्वये डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती या संस्थेच्या ८ अस्थायी पदांना दिनांक १ मार्च २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
- दिनांक २६ जून २०१९ च्या शासन ज्ञापनान्वये लिपिक-टंकलेखक (मराठी / इंग्रजी) परीक्षा २०१७ अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादीतील शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी)-५२ व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी)-९ अशा ६१ पदावर नियतवाटप करण्यात आले आहे.

(ख) बदली / मुदतपूर्व बदली / बदलीस स्थगिती / बदली रद्द / पदस्थापनेत बदल / कार्यमुक्त

- भारतीय प्रशासन सेवेतील ७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- सहसचिव-६, उपसचिव-८, अवर सचिव-१२, कक्ष अधिकारी-५२, सहायक कक्ष अधिकारी -११, लिपिक-टंकलेखक-३ अशा एकूण ९२ अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- एका अवर सचिवाची बदली रद्द करण्यात आली आहे.
- उपसचिव-१, कक्ष अधिकारी-६ अशा ७ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेत बदल करण्यात आला आहे.
-

(ग) नियुक्ती / पदोन्नती / पदावनती / पदोन्नतीचा मानीव दिनांक व नियमित दिनांक

- अवर सचिव संवर्गातील २ अधिकाऱ्यांना उपसचिव पदावर, कक्ष अधिकारी संवर्गातील १५ अधिकाऱ्यांना अवर सचिव पदावर, सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील १ कर्मचाऱ्याला कक्ष अधिकारी पदावर, निवडश्रेणी लघुलेखक संवर्गातील १ कर्मचाऱ्याला वरिष्ठ स्वीय सहायक पदावर अशा एकूण १९ अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
- ३ अवर सचिवांच्या प्रपत्र बढतीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

(च) प्रतिनियुक्ती / प्रतिनियुक्तीस मुदतवाढ / प्रत्यावर्तन

- एका अवर सचिवाला प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.
- एका अवर सचिवाचे प्रत्यावर्तन करण्यात आले आहे.
- उपसचिव-१, अवर सचिव-४, कक्ष अधिकारी-१ अशा ६ अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती मुदतवाढ देण्यात आली आहे.

(छ) प्रशिक्षण / परीक्षा

- दिनांक १७ जून २०१९ च्या शासन परिपत्रकान्वये कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन २०१८ चा १२२ उमेदवारांचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.
- दिनांक २१ जून २०१९ च्या शासन परिपत्रकान्वये मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी यांचे सन २०१९ मधील सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण वर्ग दिनांक ८ जुलै २५ ऑगस्ट २०१९ या कलावधीत मंत्रालयीन परिषद सभागृहात आयोजित करण्यात आले आहेत.
